R/o: 405-406, Kewal Ind. Estate, S.B Marg, Lower Parel (W), Mumbai-400 013 Web: www.banggroup.com
Tel No. +91 22 6660 7965, Fax: +91 22 66607970, Email: cs@banggroup.com CIN: L51900MH1992PLC067013

Date: June 1, 2022

To,	To,
BSE Ltd.	The National Stock Exchange of India Ltd.
P.J. Towers, Dalal Street,	"Exchange Plaza", Bandra-Kurla Complex,
Fort, Mumbai- 400 001	Bandra (East), Mumbai- 400 051

Ref: BSE Scrip Code: 532946 and NSE Symbol: BANG
Sub.: Disclosure of publication of Audited Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2022 in Newspapers.

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company has published the Audited Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2022 which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at its meeting held on Monday, May 30, 2022 in 'Financial Express' (English) edition dated June 1, 2022 & in 'Mumbai Lakshdeep' (Marathi) edition dated June 1, 2022.

Further, in pursuance of Regulation 30(4) read with Schedule III (A) (12) please find enclosed the copy of Newspaper articles as published in abovementioned newspapers.

Please take the same on your record.

Thanking you,

For Bang Overseas Limited,

Brijgopal Bang Managing Director DIN: 00112203

Place: Mumbai

Encl: As above

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ३०.०५.२०२२

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

कार्यालय क्र.२०१, रला मजला, रघुलीला मेगा मॉल, योईसर बस आगाराच्या मागे, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. ई-मेल:pillarinvestment9@gmail.com | वेबसरईट:www.pillarinvestments.in|सीआवप्प-एल६५९९२एमएच१९८२पीएलसी३३१३३० ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
			संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
अ.	तपशील	38.03.22	39.99.99	39.03.79	39.03.77	३१.०३.२१
蛃.		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४०९.७१	२६.५१	३५.५0	४७३.९१	१०१.४८
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा					
	विशेष साधारण बाबपूर्व #)	२३३.0९	₹0.९0	(९.११)	१३७.२७	४०.११
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व #)	२३३.0९	₹0.९0	(९.११)	१३७.२७	४०.११
٤.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर #)	२३३.0९	३०.९०	(९.११)	१३७.२७	४०.११
١.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष					
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१९६.१०	₹0.९0	(८.०५)	१००.२८	२८.८७
	समभाग भांडवल	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०
٠.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित					
	ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	४११.४५	४११.४५	४११.४५	४११.४५	४११.४५
٠.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
	१. मूळ	9.66	१.५६	(০.४१)	4.04	१.४५
	२. सौमिकत	9.66	શ.५૬	(0.X8)	4.04	શ.પ્રધ

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल प्रमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pillarinvestments.ir

> पिळ्र इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: मुंबई

तपशील

कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न

आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले

मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

दिनांक : ३१.०५.२०२२

ठिकाण : मुंबई

मभाग भांडवल

कालावधीकरिता निव्वळ नफों/(तोंटा) (कर, अपवादात्मक

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक

कालांवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

राखीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) मागील वर्षाच्या नेखापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मल्य रू.१०/- प्रत्येकी) 'खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)

ट्रान्सन्लोब फुडस् लिमिटेड

३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सीआयएन:एलंप४००एमएच१९८६पीएस्सी२५५८०७, ई-मेल:transglobefoods@gmail.com, वेबसाईट:www.transglobefoods.com

			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
अ.	तपशील	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	
क्र.		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८.२४	0.30	0.0६	१८.५४	१६.५६	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,						
1	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	१३.५१	(১১.६)	(३.२२)	0.9८	(२.५४)	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
1	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	१३.५१	(১১.६)	(३.२२)	0.9८	(२.५४)	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
1	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१३.५१	(১১.६)	(३.२२)	0.9८	(२.५४)	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
1	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)						
1	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१२.४६	(১৬.১)	(१.0४)	(२.७५)	(१.९१)	
ξ.	समभाग भांडवल	१४.४९	१४.४९	१४.४९	१४.४९	१४.४९	
G.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील						
1	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	(४२.९६)	(४२.९६)	(४२.९६)	(४५.७१)	(४२.९६)	
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
1	१. मूळ	८.६०	(0\$.\$)	०.७२	(१.९०)	(१.३२)	
	२. सौमिकृत	८.६०	(9.30)	०.७२	(१.९०)	(१.३२)	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कयरोट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सघेंजसह सादर करण्यात आलेर्ज त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सघेंजच्या आणि चिबध्द संस्थेच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.transglobefoods.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेडकरित

अरनॉल्ड होल्डींग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३

नोंदणीकृत कार्यालय: बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

व्यवस्थापकीय संचालव

संपलेली तिमाही संपलेली तिमाही

39.03.2022 39.03.2029

लेखापरिक्षित

(98.424

(98,424

(39.990)

(38.990

3000.400

लेखापरिक्षित

908.384

909.384

89.693

89.693

.. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्चलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य

www.arnoldholdings.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com वेबसाईटवर

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ३०.०५.२०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभे

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकां

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

संपलेले वर्ष

3033.908

९३.६७८

93.800

890.93

89.098

3000.400

2809.800

39.03.2029

संपलेले वर्ष

39.03.2022

लेखापरिक्षित

२१०.३१०

290.390

940.000

940.00

3000.400

अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेडकरित

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

RAP MEDIA LIMITED

CIN: L65990MH1994PLC084098 Regd. Office: Arora House, 16,Golf Link, Union Park, Khar (West),Mumbai 400052 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2022

			Quarter Ended	ı	RS. in Lacs Year Ended		
	Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
		1	2	3	4	5	
	INCOME FROM OPERATIONS	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
ı	(a) Revenue from operations	, tauttou	- Cinadantoa	(10.08)	rtuuitou	, tuditod	
ii	(b) Other income	2.64	0.69	3.64	4.96	3.64	
	Total Income from Operations (net)	2.64	0.69	(6.44)	4.96	3.64	
Ш	Expenses			(,			
(a)	Consumption of Raw Material			_	_		
(b)	Purchase of Stock in Trade			_	_		
(c)	Change in Inventories of finished goods /work						
(-)	in progess and stock in trade	-	-	_	-	-	
(d)	Employees Benefit Cost	5.20	5.71	14.58	32.59	50.93	
(e)	Depreciation & amortisation expenses	6.52	6.44	6.50	25.93	26.01	
(f)	Finance Cost	0.55	0.80	0.92	3.24	3.92	
(g)	Other Expenses	16.97	5.20	20.25	37.68	47.88	
	Total Expenses	29.24	18.15	42.25	99.44	128.74	
IV	Profit/(Loss) before exceptional and extraordinary						
	items and tax (III-IV)	(26.60)	(17.46)	(48.69)	(94.48)	(125.10)	
٧	Exceptional Items		` -				
VI	Profit/(Loss) before extraordinary items and						
	tax (V-VI)	(26.60)	(17.46)	(48.69)	(94.48)	(125.10)	
VII	Extraordinary items		` -				
VIII	Profit before tax (VII-VIII)	(26.60)	(17.46)	(48.69)	(94.48)	(125.10)	
ΙX	Tax expense	-	' '	-			
	(i) Current tax	-	-	-	-	-	
	ii) Deferred Tax	17.86	(4.50)	(12.44)	0.35	(32.28)	
Х	Profit (Loss) for the period from continuing						
	operations (IX-X)	(44.46)	(12.96)	(36.25)	(94.83)	(92.82)	
ΧI	Profit/(loss) from discontinuing operations	-	-	-	-	-	
XII		-	-	-	-	-	
XIII	Profit/(loss) from Discontinuing operations						
	(after tax) (XII-XIII)	-	-	-	-	-	
	Profit (Loss) for the period (XI+XIV)	(44.46)	(12.96)	(36.25)	(94.83)	(92.82)	
ΧV	Other Comprehensive Income	-		-			
	A (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	(0.20)	-		
	(ii) Income tax relating to items that will not be						
	reclassified to profit or loss	-	-	-			
	B (i) Items that will not be reclassified to profit or loss	5.84	0.07	0.30	6.06	0.30	
	(ii) Income tax relating to items that will not be						
	reclassified to profit or loss	0.06	(0.02)	(0.08)	-	(0.08)	
XVI	Total Comprehensive Income for the period						
	(comprising Profit (Loss) and other						
	Comprehensive Income for the period)	(38.56)	(12.91)	(36.23)	(88.77)	(92.60)	
XVI	I Earning Per Share (EPS)						
	Basic	(0.76)	(0.22)	(0.62)	(1.61)	(1.58)	
	Diluted	(0.76)	(0.22)	(0.62)	(1.61)	(1.58)	

- The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 30th May 2022 in terms of SEBI circular CIR/CFD/CMD/56/2016 dated 28th May 2016, the Company declares that the statutory auditors have issued Audit Report with an unmodified opinion.
- The Company is engaged primarily in the business of renting of property, which constitutes single reportable segment. Accordingly the Company is single segment company in accordance with Ind-AS 108 "Operating Segments"
- $The \ Company \ has \ also \ regrouped/\ rearranged\ previous\ year's\ figures\ wherever\ necessary.$
- Estimation of uncertainties relating to the global health pandemic (COVID-19)
- The COVID-19 pandemic is spreading throughout the world, including India. Consequently, the lease revenue and the profitability for the quarter and year ended March 31, 2022 have been adversely affected. Hence, no revenue has been recognised during the yea ended March 31, 2022.

For RAP MEDIA LIMITED

Place : MUMBAI Rupinder Singh Arora Managing Director - DIN :00043968 Date: May 30, 2022

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

डीआयएन:०८०९७१९७

निओजेम इंडिया लिमिटेड सीआयएन: एल३६९११एमएच१९९१पीएलसी०६३३५७ मम् ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ (०२२) २८२९१९२३, ईमेल: mail@neogemindia.com वेबसाईट: www.neogemindia.con

				(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशिल	39.03.77	39.03.79	३१.०३.२२	३१.०३.२१
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४.७९	૭.५६	૪.७९	७.५६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१.६९	(४७.९५)	(\$,\$,3)	(६०.२८)
कपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१.६९	(૪७.९५)	(६.६३)	(६०.२८)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१.६९	(४७.९५)	(६.६३)	(६०.२८)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१.६९	(૪૭.९५)	(६.६३)	(६०.२८)
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०
ाखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात देल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)				
	0.02	(0.49)	(0.00)	(80.0)
 सौमिकृत	0.02	(0.49)	(30.0)	(86.0)

टिप: (१) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निवारण हे सुधारित सेबी मार्गदर्शनानुसार तयार केले आहेत. संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.neogemindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (२) लेखासमितीद्वारे वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकन करण्यात आले आणि सोमवार, ३० मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. (३) मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गीकरणाच्या निश्चितीकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

निओजेम इंडिया लिमिटेडकरिता सही/ गौरव दोर्श ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय मंचालक डीआयएन:००१६६७०३ दिनांक: ३०.०५.२०२२

रमार्ट सिटीच्या

कामाविषयी कॅगचा

११० पानी अहवाल

सिटी कंपनीच्या कामांविषयी

नियंत्रक व महालेखा परीक्षक

(कॅग) यांचा ११० पानी

अहवाल आला आहे. स्मार्ट

सिटी सल्लागार नेमणूक व

समांतर जलवाहिनीच्या काम

घेतले आहेत. स्मार्ट सिटी

कंपनीच्या वतीने क्रिसील

कंपनीस सल्लागार म्हणून

काम देण्यात आले होते

पाइपलाइन व ड्रेनेज काम ाबाबत सल्लागार नेमण्याचा

सल्ला दिला. यामुळे कंपनीचे

नुकसान झाल्याचे निदर्शनास

आल्याने तत्कालीन सीईओ

शासनाकडे लेखापरीक्षणाची

शिवशंकर

मागणी केली होती.

आक्षेप अहवालात

असताना क्रिसिलने

सोलापूर, दि. ३१ : स्मार्ट

क्वॉन्टम डिजीटल विझन (इंडिया) लिमिटेड

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सीआयएन:एल३५९९९एमएच१९८०पीएलसी३०४७६३ ४१६, हबटाऊन सोलारिस, एन.एस. फडके रोड, तेल्ली गल्ली समोर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९, भारत

तपशील	संपलेत	नी तिमाही	संपलेले वर्ष	
	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१४.७९	-	३४.७९	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१८.९५	(८.९२)	१३.९३	(२५.५८)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८.९५	(९.८३)	१३.९३	(२९.५९)
समभाग भांडवल	303.40	३0३.५0	३0३.५0	३0३.५0
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	(१३९५.१९)	(१४१२.३१)
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ सौमिकृत	०.६२ ०.६२	(9.37) (0.37)	०.४६ ०.४६	(0.९७) (0.९७)

- वरील लेखापरिक्षित निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.qdil.in वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- सदर निष्कर्ष कंपनी (इंडएएस) रुल्स २०१५ आणि त्यातील सुधारणेअंतर्गत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत. क्वॉन्टम डिजीटल विझन (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण : मुबंई

दिनांक : ३० मे, २०२२

शकुंतला पन्ना टास्सार्न डीआयएन:०७१३३८९

सही/

मुरारी मल्लावत

पर्णवेळ संचालव

द्रीआयएन:०८८०९८४०

Bang Overseas Limited

CIN: L51900MH1992PLC067013

Regd. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013. Tel No.: (022) 2288 4728; Website: www.banggroup.com; Email Id: cs@banggroup.com Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970 ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात एकत्रित एकमेव संपलेले वर्ष 38.03.7077 | 38.87.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 39.03.7077 39.03.7079 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ) २५९३.६४ २६४४.९६ २७१३.२९ ६२४२.५३ २५८१.३0 2888.28 39.3009 ८२३२.४९ S0.80\$3 ८५४३.0२ करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) 204.88 880.48 \$6.30\$ ४६४.५३ હિંદ, ધરૂ 888.63 १४६.२८ £0.83 407.88 93.46 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 204.88 880.48 १०८.३१ ४६४.५३ હૃદ્દ,५३ 888.63 १४६.२८ €0.8S 402.88 93.46 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 87.578 828.28 860.80 १२४.५१ १५२.३९ 868.40 303.60 ४९३.२७ १३९.७८ इतर सर्वंकष उत्पन्न (१४.0१) 2.68 (१४.0१) 2.८१ (83.58) 2.68 (83.58) 2.68 ज्य सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत-१२५३२ सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) १७०.४२ १२४.६२ १३९.५८ ୧७४.५७ १०४.६८ १४२.५९ 885.09 तमभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-) १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) 6303.63 દ્દ૮५७.७४ ८२९३.८९ W87.19E उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)

सौमिकृत

दिनांकः ३०.०५.२०२

. लेखासमितीद्वारे निष्कर्षांचे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

4.60

डीआयएन : ००१८१६३६

Place: Mumbai

Date: May 30th, 2022

- . वरील निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ व लागू मर्यादेत अन्य लेखा योजना व सरावाअंतर्गत कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ नुसार (इंडएएस) तयार केले आहेत
- . मागील तिमाहीचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.
- . मागील कालावधीचे आकडे चाल् कालावधीच्या प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक तेथे पूर्ननमुद केले आहेत
- . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनींचे शेअसे जेथे सचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.banggroup.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बंग ओव्हरसिज लिमिटेडकरित सही/

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: मुंबई ब्रिजगोपाल बं

संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप २ जून रोजी

दिनांकः ३०.०५.२०२२

ठिकाण: मुंबई

यांनी

नागपूर, दि. ३१ : राष्ट्रीय मान्यवर स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप २ जून रोजी होणार आहे. रेशीमबाग येथील मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाग्यनगर येथील शीरामचंद्र मि शनचे अध्यक्ष कमलेशजी पटेल उपाख्य दाजी हे मुख्य अतिथी उपस्थित राहतील. म्हणून याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

यांचेदेखील उद्बोधन होईल. वर्षांच्या कालावधीनंतर ९ मे रोजी तृतीय वर्ष वगचि आयोजन देशभरातील 638 स्वयंसेवक शिक्षार्थ्यांसह एकूण ९०० कार्यकर्ता वर्गात उपस्थित संघ शिक्षार्थ्यांना आहेत. बौद्धिक, सेवा प्रशिक्षण देण्यात आले. आगामी कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील समावेश आहे.

अतिथींचीदेखील उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी शिक्षार्थी विविध कवायती, योगासने करतील, अशी माहिती वगचि सर्वाधिकारी अशोक पांडे व म हानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे.

विविध क्षेत्रातील स्वयंसेवकांचा समावेश देशभरातील

विविध प्रांतातून आलेल्या शिक्षार्थी हे विविध व्यवसाय किंवा क्षेत्राशी संबंधित आहेत. वर्गातील १६३ शिक्षार्थी हे प्रचारक-विस्तारक **૪**७ શિक्षार्थी हे तसेच विद्यार्थी आहेत. याशिवाय नोकरदार (१०८), शिक्षक (१०३), शेतकरी (४७), लघु यांच्यासह विविध विषयांबाबत व्यावसायिक (४५), वकील (३१), अभियंता (२५), काम २ जून रोजी सायंकाळी ६.३० गार (२३), प्राध्यापक (१७), वाजता कार्यक्रमाचे आयोजन लघु उद्योजक (१४), वैद्यकीय करण्यात आले आहे. या तज्ज्ञ (४) यांचा प्रामुख्याने



सीआयएन : L24110MH1972PLC015857 **नोंदणीकृत कार्यालय :** १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट. ऑफ. वीरा देसाई रोड. अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०० ०५३०. कॉर्पोरेट कार्यालय : बी ६०२ – अ, कॅलेडोनिया, साहार रोड,ऑफ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी (ईस्ट), मुंबई – ४०००६९

दूर. क्र. ०२२-६६१३९९९ फॅक्स क्र. ०२२ - ६६१३९९७७/७५ ई-मेल : info@vipulorganics.com वेबसाइट : www.vipulorganics.com ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी स्टॅंडअलोन आणि एकत्रित लेखापरीक्षित वित्तिय अहवालाचा निष्कर्ष

(रु. लाखांमध्ये ईपीएस वगळता तपशिल तिमाही अखेर संपलेले वर्ष तिमाही अखेर ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२ (लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 3,088.40 23,484.90 कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) २६१.६० ९७५.८६ 373.66 ९७४.१३ २५५.१६ करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) 373.८८ (कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) २६१.६० 904.68 ९७४.१३ 328.88 २५५.१8 कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) २२२.९१ १७१.० ६९८.५६ २२२.३१ १६६.२३ ६९६.८३ कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा / तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्त्र (कर पश्चात) २१५.२ १७४.२१ ६९१.६६ 288.80 १६९.४८ £29.93 समभाग भाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/- प्रत्येकी) १०२४.९५ 948.94 १०२४.९५ १०२४.९५ 948.90 १०२४.९५ राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राकीव वगळून) ४२२९.६२ ४२०६.८३ उत्पन्न प्रतिभाग (१०/– प्रत्येकी) (अ) सौमिकृत 4.08 १.५१ 4.00

- वरील अहवाल लेखापरिक्षित आर्थिक परिणांमाचे लेखापरिक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि संचालक मंडळाने ३० मे, २०२२ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिर्ल कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी या आर्थिक परिणांमाचे लेखापरिक्षण केले आहे आणि त्यांचे अहवाल अपरिवर्तित मतांसह जारी केले आहेत. या निकालांवर कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति रोअर लांभारा @ Re. ०.९० प्रदान केलेला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आगामी वार्षिक सर्वसाधरण सभेतील भागधारकांच्या मंजूरीच्या अधीन राहून एकूर
- प्रति इक्विटी शेअर रु. १०/- प्रत्येकासाठी देण्याची शिफारस केली आहे. वरील अहवाल सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वयं ऑफ स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षित आर्थिक निकालांच्या तपशोलवार स्वरुपाच्या उतारा आहे. सदर वित्तिय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना
- स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.vipulorganics.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्याच्या कालावधीच्या सादरीकरणाची पुष्टी करण्यासाठी आवश्यक वाटेल तेथे मागील कालावधीच्या आकडयांची पुर्नरचना / पुन : गटीकरण करण्यात आले आहे. आर्थिव

परिणामांचे सर्व आकडे जवळच्या लाख रुपयांपर्यंत पूर्ण केले गेले आहेत. विपूल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिन सही/

TPI India Limited nal MIDC, Murbad, District Thane -421401, Maharashtra, India

Statement of Financials	Results for the	Results for the Quarter Ended 31st March 2022				
PARTICULARS	Quarter ended March 31, 2022 Audited	Quarter ended December 31, 2021 Un-Audited	Quarter ended March 31, 2021 Audited	Year ended March 31, 2022 Audited	Year ended March 31, 2021 Audited	
Revenue from operations	647.95	510.48	582.12	2,281.30	1,832.62	
Other operating revenues	1.05	7.54	5.51	8.67	6.07	
Total Income	649.00	518.02	587.63	2,289.97	1,838.69	
Expenses						
Cost of materials consumed	394.12	338.56	586.05	1,732.37	1,519.26	
Changes in inventories of finished goods &						
work-in-progress	47.59	(52.24)	(67.46)	8.02	(29.47	
Employee benefits expense	34.22	27.24	29.23	109.44	116.2	
Finance Costs	16.35	17.11	16.61	66.72	64.04	
Depreciation and amortization expense	(8.08)	11.24	(4.54)	25.64	44.90	
Other expenses	162.33	162.37	101.72	444.48	356.5	
Total expenses	646.52	504.28	661.61	2,386.67	2,071.5	
Profit / (Loss) before exceptional and extraordinary						
items and tax	2.48	13.74	(73.98)	(96.70)	(232.85	
Tax expense	-	-	-	-		
Profit / (Loss) after Tax	2.48	13.74	(73.98)	(96.70)	(232.85	
Other Comprehensive Income/ (Expense)	-	-	-	-		
Total Comprehensive Income	2.48	13.74	(73.98)	(96.70)	(232.85	
Paid-up Equity Share capital						
(Face Value Rs. 1 / Share)	429.63	429.63	429.63	429.63	429.6	
Reserve excluding Revaluation Reserves	-	-	-	-		
Earnings per share						
Basic	0.01	0.03	(0.17)	(0.23)	(0.54	
Diluted	0.01	0.03	(0.17)	(0.23)	(0.54	

- The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Comp their meeting held on 30th May 2022. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange and available of ns
- Figures of the previous year have been regrouped and rearranged whereever necesassary, to confirm with the figures for the cur

- rigures or use previous year nave been regrouped and rearranged whereever necessasary, to confirm with the figures for the current year/period. The entire operation of the Company relate only to one segment viz. polymer based multiple product. Hence Ind AS 108 is not applicable. The Company has proposed one time settlement with its lenders, subject to that management is confident to continue the company as going concern. This statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 Though the Code of Social Security 2020 (Code) relating to employee benefits is published in Gazette, the operational date and guidelines with respect to code have not been notified and as such the effect of putting into effect the code were not considered.

 The figures for the quarter ended 31st March 2022 are the balanceing figures between audited figures in respect of the full financial year and reviewed year to date figures up 31st December 2021 i.e. upto third quarter of the FY 2021-22.

 The figures for the previous period have been repropugated wherever necessary.

The figures for the previous period have been regrouped wherever necessary In accordance with Ind AS -115 - Revenue, GST is not included in Revenue from operations for the quarter ended 31st March, 2022

ere are no Invester Complaints as on 31st March, 2022

By Order of the Board For TPI India Limite

Mr. Bharat C. Parekl

WWW.FINANCIALEXPRESS.COM

इंडियन बैंक



क्र इलाहाबाद Malad West Branch : Shop No. 104, 1st Floor, Gala Complex, Sainath Road,

Malad West, Mumbai - 400064 Place: Mumbai **DEMAND NOTICE** Date: 11.05.2022

Notice under sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

1 Shri. Manoj Kamlakar Lokhande Address: A) C/39, Police Lane, Parekh Nagar, S. V. Road, Kandivali West, Mumbai - 400067

B) Flat No. B/302, 3rd Floor, Vaishali Apartment, Mira Road East, Thane - 401107 (Borrower & Mortgagor)

2 Shri Gulam Rasool Shaikh Address: Shop No. 2, Buliding No. P - 17, Noopur Palace, Mira Road east, Thane - 401107 (Guarantor)

3. Shri Ravi Raghunath Singh Address: B - 202, Vaishali Apartment, Poonam Sagar Complex, Mira Road

East, Thane - 401107 (Guarantor)

Sub: Your loan account/s (HL) 20414161867 sanctioned on 05.02.2003 with Indian Bank Malad(W) branch(erstwhile Allahabad Bank) – Reg.

The 1st of you are individual / proprietary concern / partnership firm / company who are borrower as well as mortgager, the 2nd and 3rd of you is/are Individual proprietor / partner(s) / director(s) as well as guarantors to the loan accounts availed by the 1st of you now or at all material times. The 1st of you is/are the borrowers & mortgagor(s) having offered their assets as security to the loan accounts availed by them.

At the request of the 1st of you, in the course of banking business, the following facilities were sanctioned and were availed by 1st of you. (If there has been any subsequent enhancement/renewal/additional loans, the details of the same may also be incorporated specifically).

Nature of facility Limit (Rs. in lac) 1.Term Loan (Housing Loan) A/c No. 20414161867 Rs.4.54 Lacs The first of you have executed the following documents for each of the said facilities

 Demand Promissory Note dated 08.02.2003 (Housing Loan) 2. Equitable Mortgage-Letter of Mortgagor by A/c No. 20414161867 confirming deposit of Title Deeds dated 10.03.2003 The repayment of the aforesaid loans is personally guaranteed by No. 2nd & 3rd of you by executing an agreement of guarantee dated 08.03.2003. The repayment of the said loans are secured by mortgage / hypothecation of

1.Flat No. B/302, Vaishali Apartment, 3rd Floor, on land bearing Survey No. 240, Hissa No. 1, Mira Road East, Thane - 401107

as given in the schedule here under belonging to No.1st of you. Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest; all of you and each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Asset since 06.05.2022 in accordance with directions / guidelines relating to asset classification

issued by Reserve Bank of India. *** The outstanding dues payable by you as on 06.05.2022 amounts to Rs 2,55,063/- (Rupees Two Lacs fifty five Thousands sixty three only) and the said amount carries further interest at the agreed rate from 06.05.2022 till date of repayment.

The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank.

Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the amount due as on date viz- Rs. 2,55,063/- (Rupees Two Lacs Fifty Five Thousands Sixty Three Only) together with interest from this date till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec. 13(2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, Bank shall be exercising its enforcement rights under Sec 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder. On the expiry of 60 days from the date of this notice and on your

failure to comply with the demand. Bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act. Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease

or otherwise, shall be made after the date of this notice without the prior

written consent of the bank. Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT/RO of DRT/DRAT/Court and proceed with the

execution of order/decree obtained/to be obtained. Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well as other contingent liabilities.

"We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities" The Undersigned is a duly Authorized Officer of the Bank to issue this Notice

and exercise powers under Section 13 aforesaid. SCHEDULE

The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder: Mortgaged assets:-

Equitable mortgage of residential Flat No. B/302, Vaishali Apartment, 3rd Floor, on land bearing Survey No. 240, Hissa No. 1, Mira Road East, Thane- 401107 admeasuring 541 Sq feet in the name of Shri Manoj Kamlakar Lokhande Vide Regd. Sale Deed No. 4332/2002. Dated 27.12.2002.

Sd/-**Authorised Officer** Indian Bank

Polson Ltd

Reg. Office: Ambaghat Vishalgad, Taluka Shahu Wadi, District Kolhapur - 415 101. CIN: L15203PN1938PLC002879

Tel. No: 22626437 / 22626439 Email Id: compliance@polsonltd.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Financial Year Ended 31st March, 2022

Sr.	Particulars	Quarter Ended	Previous Year Quarter Ended		Previous Year Ended	
No.		31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
1	Total income from operations	1,879.30	2,405.27	10,026.23	9,259.07	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	107.62	109.54	868.24	914.32	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	107.62	109.54	868.24	914.32	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	61.96	264.35	622.95	853.19	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	65.05	262.8	642.13	853.89	
6	Paid Up Equity Share Capital	60	60	60	60	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			11,059.11	10,416.98	
8	Net Worth			11,119.11	10,476.98	
9	Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 50/- each)					
	Basic:	51.63	220.29	519.13	710.99	
	Diluted:	51.63	220,29	519.13	710.99	

(Amol Kapadia) DIN: 01462032 Managing Director

CENTRAL RAILWAY

E-Tender Notice No.: NGP/Elect/

TRD/2022-23/08, Dated 26-05-2022

modification, design, supply, erection, testing & commissioning of 25 KV. AC, 50 Hz. single phase OHE in connectionwith Rail Track Connectivity & Separate 25 KV Feeder for 12000 HPLoco Maintenance

Depot at Ajni Estimated Cost of work:

64,31,495.82/- Earnest Money

Deposit: ₹1,28,600/- Last date & Time

for submission of tender: 20.06.2022 at

15,00hrs. Details on Railway website

SPAN-07/45 Sr. D.E.E. (TRD), Nagpur

RailMadad Helpline 139

www.ireps.gov.in

Name of work: Electrification

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) [www.bseindia.com] and the company [www.polsonltd.com].

CENTRAL RAILWAY

Name of Work: Casting of OHE

foundation, Mast erection & Cable

laying, including earthing & bonding

in jurisdiction of ADEE/TRD/

Warora of Nagpur Division (Zonal

work) Estimated Cost of Work:

₹32,94,111/- Earnest Money

Deposit: 65,900/- Last Date & Time

for Submission of Tender:

20.06.2022 at 15.30 Hours. Details on

Sr. DEE (TRD), Nagpur

Railway website www.ireps.gov.in

RailMadad Helpline 139

CENTRAL RAILWAY

Place: Mumbai

Date: 30.05.2022

Sr.No.1. Name of Work: AJNI Emergency water supply arrangement for the year 2022-2023 for supply of drinking water from private agency in Ajni Railway Colony under ADEN (HQ) Nagpur sub-division Approximate Cost: ₹26,29,435.50/- Earnest Money: ₹52,600/- Sr.No.2. Name of Work: Proposed AT welding for CTR (S) of Ammunition depot siding Amla on Amla sub-division under Sr. DEN (N)NGP jurisdiction Approximate Cost: ₹1,26,86,350/- Earnest Money: ₹2,13,400/- Sr.No.3. Name of Work: 1) Construction of 20 Bedded Barrack at Betul (15 Beds for Male and 5 Beds for Female Staff) (Composite Tender 2)Proposed Re-Construction of RPF Thana at Narkher Station. 3) Providing Passenger / Customer amenities at various stations under Sr. DEN (N) Nagpur. 4) Provision of New Toilet Block (Including Divyangjan): at Pandhuma(NSG-5) Divyangjan toilet, at Multai (NSG-5) toilet block including divvangian at Amla (NSG-5) toilet block (including divyangjan) on PF-1/2 Itarsi end and PF 3/4 Itarsi end. 5) Amla-Kirathgarh section -Provision Improvement of minimum essential amenities and facilities for divyangjan at various stations under ADEN Betul jurisdiction. Approximate Cost: ₹4,68,11,914.05/- Earnest Money: ₹3,84,100/- Date & Time of Closing of Tender: 17.06.2022 at 15:00 hrs. Details on Railway website www.ireps.gov.in DRM (Works) Nagpur SPAN-6/44

For Advertising in **TENDER PAGES** Contact JITENDRA PATIL Mobile No.:

RailMadad Helpline 139

9029012015 Landline No.: 67440215

GIRNAR SPINTEX INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Amit Spinning Industries Limited)

Regd. Off & Works: Gat No. 47 & 48, Sangwade Village, Kolhapur-Hupari Road, Tal. Karveer, Dist. Kolhapur - 416202. STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2022

		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
Sr. No.	Particulars	31.03.2022 Audited	31.03.2022 Audited	31.03.2021 Audited
1	Revenue from operations	3,085.33	11,546.05	1,848.41
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before and after extraordinary items)	283.23	1,203.71	384.26
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	283.23	1,203.71	384.26
4	Total comprehensive Income for the period (Net of Tax)	283.23	1,203.71	384.26
5	Paid up Equity Share Capital (Face Value Rs.5/- each)	205.85	205.85	205.85
6	Basic and diluted EPS before & after Extraordinary items	10.32	43.86	14.00

Note: The above is an extract of the detailed format of quarterly and annual financial results filed with stock exchanges under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2013. The full format of said results are available on website of stock exchanges (www.bseindia.com, www.nseindia.com) as well as on the companies website www.amitspinningindustries.com

Place: Kolhapur Jitendrakumar Chopra Date: June 29th 2021 Managing Director

QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LIMITED CIN: L35999MH1980PLC304763

416. HUBTOWN SOLARIS, N S PHADKE ROAD, OPP-TELLI GALLI, ANDHERI EAST, MUMBAI-400069, IN

SI. No.	Particulars	Quarte	r Ended	Year Ended		
		31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
1.	Total Income from Operations	34.79	- 34	34.79	S	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	18.95	(8.92)	13.93	(25.58)	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	18.95	(9.83)	13.93	(29.59)	
4.	Equity Share Capital	303.50	303.50	303.50	303.50	
5.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	:	S 1	(1,395.19)	(1,412.31)	
6.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1) Basic: 2) Diluted:	0.62 0.62	(0.32) (0.32)	0.46 0.46	(0.97) (0.97)	

1) The above audited results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at its meeting held on 30th May 2022.

2) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com and the companies website www.qdil.in

3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standars (IndAS) notified under

companies (IndAS) Rules 2015 and subsequent ammendments. For QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LIMITED

SHAKUNTLA PANNA DASSANI DIRECTOR DIN:0713389

KDDL LIMITED

(CIN: L33302HP1981PLC008123) Regd. Office: Plot No. 3, Sector - III, Parwanoo, Distt. Solan (H.P.) - 173220 Tel.: +91 172 2548223 / 24 Fax: +91 172 2548302 Website: www.kddl.com ; Email id: investor.complaints@kddl.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2022

S. No.	Particulars		Standalone		(onsolidate	d
No.	(Refer notes below)	(Refer notes below) Quarter ended 31 March, 2022	Year	Previous Year ended 31 March, 2021	Quarter ended 31 March, 2022	Year ended 31 March, 2022	Previous Year ended 31 March, 2021
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	6423	22347	14941	22883	83158	56724
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional items and/or extraordinary items)	902	2650	515	1566	5228	1062
3	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities before tax (after exceptional items and/or extraordinary items)	902	2650	515	1566	5228	1062
4	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities after tax (after exceptional items and/or extraordinary items)		2060	339	1116	3715	697
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]		2070	357	1109	3784	678
6	Paid-up equity share capital (Face value in Rs 10 per share)	1274	1274	1165	1274	1274	1165
7	Reserve (excluding revaluation reserves)		20310	16133		23878	17482
8	Earnings per share (of Rs 10/- each) (not annualized): (a) Basic (Rs) (b) Diluted (Rs)	6.49 6.49	16.31 16.31	2.85 2.85	7.59 7.59	25.26 25.26	4.76 4.76

. The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30 May 2022. The audit report of the Statutory Auditors is being filed with the BSE and National Stock Exchange

The above is the extract of the detailed format of the audited quarterly & year ended 31st March 2022 financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,. The full format of the audited financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nse.india.com and the company's website www.kddl.com For and on the behalf of Board of Directors

Place : Chandigarh Date : 30 May, 2022

Sanjeev Kumar Masown (Whole time Director cum Chief Financial Officer) DIN-03542390

Bang Overseas Limited
CIN: L51900MH1992PLC067013

Regd. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013. Tel No.: (022) 2288 4728; Website: www.banggroup.com; Email Id: cs@banggroup.com Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970 Extract of Standalone and Consolidated Financial Results for

the Quarter and Year Ended 31st March 2022 Rs. in Lacs (Except for per share data) Standalone Consolidated Quarter Ended **Quarter Ended** Year Ended Year Ended **Particulars** 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 31.03.2022 31.03.2021 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 31.03.2022 31.03.2022 Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Audited Audited 2,708.18 8,232.49 6,174.08 2,593.64 2,644.96 2.581.30 2.444.24 2,713.29 8,543.02 6,242.53 Total income from Operations Net Profit / (Loss) before Tax (Before Exceptional and Extraordinary Items) 464.53 84.03 93.58 205.19 140.54 108.31 76.53 141.83 146.28 502.46 Net Profit / (Loss) before Tax (After Exceptional and Extraordinary Items) 205.19 140.54 108.31 464.53 76.53 141.83 146.28 84.03 502.46 93.58 Net Profit / (Loss) after Tax (After Exceptional and Extraordinary Items) 189.81 170.42 121.81 460.10 124.51 152.39 174.57 101.88 493.27 139.78 Other Comprehensive Income (14.01)2.81 (14.01)2.81 (12.84)2.81 (12.84)2.81 Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after Tax and other comprehensive income after Tax) 175.80 170.42 124.62 446.09 127.32 139.55 174.57 104.68 480.42 142.59 Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share) 1.356.00 1,356.00 1.356.00 1.356.00 1,356.00 1.356.00 .356.00 1,356.00 356.00 356.00 Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous Year) 7,303.83 6,857.74 8.293.89 7,812.76 Earnings Per Share (of 10 each) (in Rs.)

1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 30th May 2022.

1.40

1.40

2) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

0.90

0.90

0.92

0.92

3.39

3.39

1.29

1.29

1.12

1.12

0.75

0.75

3.64

3.64

1.03

1.03

3) Figures of the last quarter are the balancing figures in respect of the full financial year and published year to date figures up to the third quarter of relevent financial year. 4) Figures of the previous period have been regrouped/rearranged wherever necessary/practicable to conform to the current presentation.

1.26

1.26

5) The above is an extract of the detailed format of Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format of Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com www.bseindia.com and on the Company's website www.banggroup.com

For Bang Overseas Limited Sd/ Brijgopal Bang Place: Mumbai Date : 30th May, 2022 **Chairman & Managing Director**



(a) Basic

(b) Diluted

MOHITE INDUSTRIES LTD.

CIN - L40108MH1990PLC058774

Regd.Office & Works: R.S.No.347, Ambapwadi Phata, NH-4; Vadgaon, Tal. Hatkanangale, Dist «Kolhapur « 416 112, Maharashtra. Phone - +91 9623570707, 9922370707 Email-cs@mohite.com, Website - www.mohite.com

CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED ON 31ST MARCH 2022

(Rs. in Lakhs)

		CONSOLIDATED					
No.		Quarter ended on	Quarter ended on	Quarter ended on	Year ended on	Year ended on	
	Particulars	31/03/2022	31/12/2021	31/03/2021	31/03/2022	31/03/2021	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
	Total Income from Operations	4,485.61	3,643.05	4,514.33	15,486.86	8,866.45	
	"Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)"	346.77	110.13	441.70	691.23	372.85	
	"Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)"	346.77	110.13	441.70	691.23	372.85	
	"Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)"	322.89	110.13	423.67	667.35	325.05	
	"Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]"	322.89	110.13	423.67	667.35	325.05	
	Paid-up Equity Share Capital [Face value per share Rs. 10/-]	2,009.97	2,009.97	2,009.97	2,009,97	2,009.97	
	"Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year"	20	-	=	8,432.34	7,397.63	
3	Earnings per share (Not Annualised) (Rs.)						
	Basic	1.61	0.55	2.11	3.32	1.62	
	Diluted	1.61	0.55	2.11	3.32	1.62	

Notes:

- 1 The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 30.05.2022. 2 Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS notified under the Companies
- (Indian Accounting Standards) Rules, 2015. 3 The figures of the quarter ended 3lst March, 2022 and the quarter ended 3lst March, 2021 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial
- year and the published unaudited year to date figures upto the third guarter of respective financial years which were subject to limited review. 4 The Standalone Financial Results reflects following figures for quarter and year ended on 31st March 2022 respectively - a) Turnover of Rs. 3,645.18 lakhs and Rs. 13,293.67
- lakhs b) Profit befor Tax Rs.203.12 lakhs and Rs.388.87 lakhs c) Profit after Tax of Rs.179.24 lakhs and Rs.364.99 lakhs. 6 The figures have been re-grouped / re-arranged / reclassified / reworked wherever necessary to conform to the current year accounting treatment.
- 7 Full format of above extract of Financial Results are being made available under "Investor Relation" link on Company's website at www.mohite.com and also on Stock Exchange's website at www.bseindia.com.

sd/-


MOHITE INDUSTRIES LTD..

SHIVAJI MOHITE MANAGING DIRECTOR

For and on behalf of Board of Directors of

Date: 30" May, 2022

Place: Vadgaon, Kolhapur.



financialexp.epa

PLACE: MUMBAI

DATE: 30.05.2022